

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास
सवलतीच्या मूल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी प्रवासी
करातून पुस्तकी समायोजन करण्याबाबत.
सन १९९७-९८ ते सन २०००-२००१

**महाराष्ट्र शासन
गृह विभाग**

शासन निर्णय, क्र.एसटीसी.३४०१/१०७३/प्र.क्र.८७/परि.१
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२. दिनांक : २८ मार्च, २००२.

- वाचा :-**
- १) शासन निर्णय, गृह विभाग, क्र. एसटीसी.३४००/६३१/सीआर.३१/परि.१,
दिनांक २० जून, २०००.
 - २) शासन पत्र गृह विभाग, क्र. बीजीटी-१००१/नवीन बाबी/२००१-२००२/बीयुडी-१
दिनांक १६ मे २००१.
 - ३) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पत्र क्र.राप/लेखा/निवक/६६१८
दि.२८.१२.२००१.
 - ४) महामंडळाचे पत्र क्र.राप/लेखा/निवक/प्र.क्र.५२१, दि.२९.१.२००२.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बिकट आर्थिक परिस्थिती विचारात घेवून
आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने शासनाने शासन निर्णय, गृह विभाग, क्र. एसटीसी.
३४००/६३१/सीआर.३१/परि.१, दिनांक २० जून, २००० अन्वये खालील निर्णय घेतला आहे :-

- १) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला प्रवासी कराची रक्कम १७.५ टक्के या दराने
शासनास अदा करावी लागते. प्रवासी कराचा हा दर १७.५ टक्के इतकाच ठेऊन दिनांक
१.४.२००० पासून महामंडळाने १२ टक्के प्रमाणे प्रवासी कराची रक्कम शासनास अदा
करावी व उर्वरित ५.५ टक्के कराची रक्कम शासनाचे भांडवली अंशदान म्हणून
महामंडळाने समायोजित करावे. शासनाच्या भांडवली अंशदानावर महामंडळाला ६
टक्के दराने व्याज देणे आवश्यक राहिल. ५.५ टक्के दराने येणारी रक्कम दर सहा
महिन्यांसाठी परिगणित करून तेवढी रक्कम भांडवली अंशदान स्वरूपात देण्याबाबतचा
शासन निर्णय काढला जावा.
- २) विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात दिलेल्या सवलतीपोटी येणा-या खर्चाची
१०० टक्के प्रतिपूर्ती ९७-९८ या आर्थिक वर्षापासून मान्य करण्यात येत आहे. ९७-९८,
९८-९९ व ९९-२००० या वर्षांच्या सवलतीच्या मूल्यांची रक्कम थकीत प्रवासी करापोटी
समायोजित करण्यात यावी व उर्वरित रक्कम सन २०००-२००१ या आर्थिक वर्षाची
दरमहा सवलतीची रक्कम देय प्रवासी कराच्या रकमेतून समायोजित करून निव्वळ
प्रवासी कराची रक्कम महामंडळाने शासनाकडे जमा करावी.
- ३) दिनांक १.४.२००१ पासून देय ठरणा-या सवलतीच्या मूल्याच्या रकमेतून प्रथम भांडवली
अंशदानावरील व्याज समायोजित करून उर्वरित सवलतीच्या मूल्यांची रक्कम देय
प्रवासी कराच्या रकमेतून समायोजित करावी. उर्वरित निव्वळ रक्कम महामंडळाने जमा
करावी.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सन १९९७-९८, १९९८-९९, १९९९-२००० या तीन आर्थिक वर्षांसाठी रु.३२७.०७ कोटी आणि सन २०००-२००१ या आर्थिक वर्षासाठी रु.१९७,४१,५६,२७१.०० अशा एकूण चार आर्थिक वर्षांकरिता सवलतीच्या मूल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी रु.५२४,४८,५६,२७१.०० इतकी रक्कम देय आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे मार्च, २००० अखेरपर्यंत थकित प्रवासी कराची रक्कम रु.२८०,९२,०००,००/- असून सन २०००-२००१ या आर्थिक वर्षासाठी प्रवासी कराची रक्कम रु.२२५,०१,२९,९४७.०० इतकी आहे. अशाप्रकारे मार्च, २००१ पर्यंत एकूण थकित प्रवासी कराची रक्कम रु. ५०५,९३,२९,९४७.०० इतकी रा.प. महामंडळाकडून शासनास येणे आहे.

संदर्भाधिन क्र.(१) येथील दिनांक २०.६.२००० च्या शासन निर्णयान्वये सवलतीच्या मूल्यांच्या रकमेची प्रतिपूर्ती थकीत प्रवासी कराच्या रक्कमेतून समायोजित करावयाचा असल्याने वर नमूद केलेली सवलतीच्या मूल्यांच्या प्रतिपूर्तीच्या रक्कमेपैकी रु.५०५,९३,२९,९४७/- इतकी रक्कम उक्त थकीत प्रवासी कराच्या रक्कमेस पुस्तकी समायोजन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास देय असलेल्या सवलतीच्या मूल्यांची रक्कम रु. ५०५,९३,२९,९४७/- ही "मागणी क्र.बी-३ २०४१-वाहनांवरील कर-००१, संचालन व प्रशासन - ००१,(१) (एक) परिवहन आयुक्त २० - इतर खर्च (२०४१ ००१८)" या लेखाशीर्षाखाली सन २००१-२००२ या आर्थिक वर्षी केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून खर्च दर्शवून प्रवासी कराची रक्कम रु.५०५,९३,२९,९४७.०० इतकी "००४२-मालावरील व उतारुवरील कर १०१, - कर वसुली (००४२ ००१७) (०२) उतारुवरील करापासून मिळालेल्या जमा रकम" या लेखाशीर्षाखाली महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवासी करापोटी जमा दर्शवून पुस्तकी समायोजित करण्यात यावी.

३. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या सहमतीने व त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. सीआर-३२६/२००२/व्यय-८, दिनांक २६.३.२००२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(दे. आ. गावडे)

कार्यासन अधिकारी, गृह विभाग, महाराष्ट्र शासन.